

# मानसशास्त्र (Psychology)

## अनुक्रमणिका

१. मानसशास्त्र : व्याख्या व व्याप्ती	९-१७
२. परिचारिका व मानसशास्त्र	१८-२४
३. मानसशास्त्र अध्ययन पद्धती	२५-३४
४. मानसशास्त्र व मज्जासंस्था	३५-३८
५. मानवी वर्तनाचे स्वरूप	३९-४३
६. मानवी वर्तन	४४-४८
७. प्रेरणा	४९-५२
८. वैफल्य आणि संघर्ष	५३-५९
९. मानसिक स्वसंरक्षण यंत्रणा	६०-७२
१०. भावना व ताणतणाव	१८-२४
११. व्यक्तिमत्त्व	८३-९४
१२. बुद्धिमत्ता, बुद्धिमापन व स्वाभाविक कल	९५-१०७
१३. प्रवृत्ती, अभिवृत्ती	१०८-११२
१४. सवयी	११३-११७
१५. अध्ययन, शिकणे	११८-१२७
१६. स्मरणशक्ती, स्मृती आणि विस्मृती	१२८-१३४
१७. विचारप्रक्रिया व कारणमीमांसा	१३५-१४०
१८. निरीक्षण	१४१-१४७
१९. मानसिक आरोग्य: अर्थ आणि व्याख्या	१४८-१५७
२०. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि परिचारिका	१५८-१६१
२१. मानसशास्त्राचा परिचर्येशी संबंध	१६२-१६६
२२. सामाजिक मानसशास्त्र	१६७-१७०